

यज्ञसूकर (यज्ञ + सू^०) m. = यज्ञसूकर Bhaṅ. P. 3, 19, 9.

यज्ञसूत्र (यज्ञ + सूत्र) n. die beim Opfer über die linke Schulter hängende heilige Schnur ĠAṬĪDH., VṚDDHĀDĪTJASĀMĪTRĪ und KALKI-P. 4 im ÇKDa. R. 1, 4, 19. AK. 2, 7, 49. H. 845.

यज्ञसेन (यज्ञ + सेना) m. N. pr. eines Mannes TS. 5, 3, 8, 1. KĪṬH. 21, 4. Bein. Drupada's MBh. 1, 5174. 6351. 2, 126. 5, 7461. ein Fürst von Vidarbha MĀLAV. 69, 17. ein DĀNava KATHĪS. 47, 17. unter den Beinamen Vishṇu's MBh. 12, 1510. — Vgl. याज्ञसेन, याज्ञसेनि.

यज्ञसेम (यज्ञ + सेम) m. N. pr. verschiedener Brahmanen KATHĪS. 10, 6. 61, 300. 97, 8. 114, 83. Verz. d. Oxf. H. 153, a, 9.

यज्ञस्थल (यज्ञ + स्थल) n. 1) Opferstätte Verz. d. Oxf. H. 138, b, 18. — 2) N. pr. eines Agrahāra KATHĪS. 28, 156. 97, 7. 114, 83. eines Grāma 96, 8. einer Stadt Verz. d. Oxf. H. 153, a, 8.

यज्ञस्थाणु s. स्थाणु.

यज्ञस्थान (यज्ञ + स्थान) n. Opferstätte HĪR. 125. ĠAṬĪDH. im ÇKDa.

यज्ञस्वामिन् (यज्ञ + स्वा^०) m. N. pr. eines Brahmanen KATHĪS. 123, 239.

यज्ञहन् (यज्ञ + हन्) adj. Gottesdienst —, Opfer störend, — verderbend TS. 3, 5, 4, 1. KĪṬH. 32, 6. PAṆĀV. Br. 13, 6, 9. Bhaṅ. P. 4, 19, 15. Çiva 6, 53. MBh. 3, 15855.

यज्ञहन (यज्ञ + हन्) adj. dass.; m. N. pr. eines Rākshasa R. 5, 79, 12.

यज्ञहृदय (यज्ञ + हृ^०) adj. bei dem das Opfer das Herz ist, der das Opfer über Alles gern hat Bhaṅ. P. 4, 9, 24.

यज्ञहोतृ (यज्ञ + हो^०) m. 1) Opferer im Gottesdienst RV. 8, 9, 17. —

2) N. pr. eines Sohnes des Manu Uttama: होत्रादयः Bhaṅ. P. 8, 1, 23. होत्र Bhaṅ. P.

यज्ञाश (यज्ञ + अश) m. Opferantheil: भुञ्ज् ein Gott KUMĀRAS. 3, 14.

यज्ञागार (यज्ञ + अ^० oder आ^०) n. Opferschuppen ÇĀṆKH. Çr. 5, 14, 1. 18, 24, 14. MBh. 2, 832.

यज्ञाङ्ग (यज्ञ + अङ्ग) 1) n. Glied — d. h. Theil, Mittel, Werkzeug des Opfers LĪṬJ. 1, 2, 15. KĪṬJ. Çr. 24, 6, 1. KAUC. 1. 2. Nir. 7, 4, 14, 1. KUMĀRAS. 1, 17. — 2) m. a) Ficus glomerata AK. 2, 4, 2, 2. Acacia Catechu Willd. RĪĠAN. im ÇKDa. Clerodendrum Siphonanthus R. Br. ÇABDĀĒ ebend. — b) Bein. Vishṇu's oder Kṛṣṇa's MBh. 13, 7058. PAṆĀV. 4, 3, 59. 8, 26. Çiva's Çiv. — 3) f. आ Cocculus cordifolius DC. RĪĠAN. im ÇKDa.

यज्ञात्मन् (यज्ञ + आ^०) m. die Seele des Opfers, Bein. Vishṇu's Bhaṅ. P. 4, 7, 33.

यज्ञात्ममिथ्र (यज्ञात्मन् + मिथ्र) m. N. pr. eines Mannes HALL 171. fgg.

यज्ञानुकाशिन् (यज्ञ + अ^०) adj. Opfer beschauend TBr. 1, 1, 4, 4. = यज्ञतत्त्वप्रकाशनसमर्थ Comm.

यज्ञान्त (यज्ञ + अन्त) m. Beschluss eines Opfers H. 834. HALĪ. 2, 262.

यज्ञान्तु unter den Beinamen Vishṇu's MBh. 13, 7054.

यज्ञाय (von यज्ञ), partic. यैत् im Gottesdienst thätig RV. 5, 41, 1.

यज्ञायज्ञिय n. N. eines nach dem Verse यज्ञा यज्ञा^० (RV. 1, 168, 1) benannten Sāman, welches als letztes Glied des Agnishōma auch Agnishōma-Sāman heisst, AV. 8, 10, 13. 15. 17. 15, 2, 2. 3. 5. 4, 2. VS. 12, 4. TS. 5, 4, 10, 2. 5, 8, 1. TBr. 2, 2, 8, 3. Çat. Br. 9, 1, 2, 39. 4, 4, 10. 13. PAṆĀV. Br. 15, 9, 12. KĪṬJ. Çr. 4, 10, 1. 22, 6, 5. LĪṬJ. 6, 12, 6. ĀÇV. Çr. 8, 8, 12. 7, 5, 7. 9, 6, 4. KĪṬJ. Uf. 2, 19, 1. 2. N. verschiedener

Sāman Ind. St. 3, 230, a. यज्ञैर्वैश्वानरस्य य^० 201, a. अनुष्ठा^० 202, b. भर-
दाजस्य य^० 227, a.

यज्ञायतन (यज्ञ + आ^०) n. Opferstätte MBh. 1, 861. 3, 10376. R. 1, 12, 35. 4, 37, 38.

यज्ञायुर्ध्व (यज्ञ + अ^०) n. Opfergeräthe AV. 12, 3, 23. 18, 4, 2. Ait. Br. 7, 19. zehn sind aufgezählt TS. 1, 6, 8, 2. 3. TBr. 3, 2, 8, 9. Çat. Br. 1, 6, 8, 2. KĪṬH. 32, 7. die Bez. scheint übertragen zu sein auf eine gewisse, mit च मे endigende Litanei TS. 5, 4, 8, 3.

यज्ञायुर्धिन् (von यज्ञायुध) adj. mit den Opfergeräthen versehen Çat. Br. 12, 5, 2, 8.

यज्ञारङ्गशपुरी f. N. pr. einer Stadt Rora in der Einl. zu Nir. I. wohl fehlerhaft für यज्ञर^०.

यज्ञारि (यज्ञ + अ^०) m. Feind des Opfers, Bein. Çiva's DHANĀĠĀJA im ÇKDa.

यज्ञार्ह (यज्ञ + अर्ह) 1) adj. Opfer verdienend, zum Opfer geeignet H. 830. — 2) m. du. Bez. der AÇV in H. Ç. 33, wo wohl यज्ञार्हो zu lesen ist.

यज्ञायवय (यज्ञ + अ^०) adj. dessen Glieder aus Opfern bestehen, Bein. Vishṇu's Bhaṅ. P. 3, 18, 20.

यज्ञाशन (यज्ञ + 2. अ^०) m. Opferverzehrer, ein Gott H. 88, Sch.

यज्ञार्त्तक (यज्ञ + अर्त्तक) adj. des Opfers mächtig: सार्त्तक^० acc. RV. 10, 20, 7.

यज्ञिक m. 1) (von यज्ञ) Butea frondosa ĠAṬĪDH. im ÇKDa. — 2) oxyt. = यज्ञदत्तक P. 5, 3, 78, Sch. — Vgl. पैत्^०.

यज्ञिन् (von यज्ञ) adj. opferreich: Vishṇu MBh. 13, 7054. दातायणाय-
सिन् s. u. दातायणायज्ञ.

यज्ञिय (wie eben), partic. यैत् zur Erkl. von अर्घ्यन्तु Çat. Br. 9, 2, 2, 10.

यज्ञिय (wie eben) 1) adj. P. 5, 1, 71 nebst VĀrtt. Vop. 7, 15. a) verehrungswürdig, opferwürdig, am Opfer Theil habend, heilig, göttlich; gew. Beiw. der Götter und dessen was ihnen gehört; m. Gott. Nir. 7, 27, 29. यज्ञियाः, मानुषाः RV. 4, 1, 20. 43, 1. प्रपूवन्तु नो दिव्याः पार्थिवासो गोज्ञाता उत ये यज्ञियासः 7, 33, 14. ये देवानां यज्ञिया यज्ञियांना मनोरसज्ञाः 15. ये स्था मनोरस्यै यज्ञियाः 10, 36, 10. साकं देवैर्यज्ञियासो भविष्यथ 1, 161, 2. 6. इन्द्रा गृह्णि प्रथमो यज्ञियानाम् 6, 41, 1. देवाः 1, 139, 7. 188, 3. 2, 41, 21. 3, 6, 3. 10, 33, 2. प्र यज्ञं यज्ञियैभ्यो दिवो अर्घ्या मरुद्भ्यः 5, 32, 5. पितरो नमस्या देवा यज्ञियाः TS. 2, 5, 8, 6. Bhaṅ. P. 4, 7, 41. HARIV. 1528. यज्ञिया-
न्कृतवान्देव्यान्देवांश्चाप्ययज्ञियान् 2266. 12639. भाग RV. 2, 23, 2. 3, 60, 1. 10, 124, 3. HARIV. 2803 (यज्ञिय die neuere Ausg.). नामन् RV. 1, 72, 3. 6, 48, 21. 1, 4. Ait. Br. 5, 23. AV. 2, 12, 2. Wagen der AÇV in RV. 1, 119, 1. Flüsse 3, 33, 11. भुवो विश्वेषु सर्वेषु यज्ञियः 10, 50, 4. AV. 6, 108, 1. 7, 80, 4. जावः MBh. 13, 8848. — b) im Gottesdienst thätig, — kundig, dazu fähig u. s. w.; andächtig, fromm: प्र यज्ञियेषु शर्वसा मदन्ति RV. 7, 37, 1. 1, 148, 3. 6, 5, 2. अग्निदेवेषु सर्वसुः स वितु यज्ञियास्वा 8, 39, 7. 10, 11, 1. 18, 2. AV. 7, 28, 1. अर्भम् यज्ञियाः शुद्धाः 12, 2, 13. TS. 3, 2, 4, 1. Çat. Br. 3, 1, 4, 9. HARIV. 11363. — c) zur Verehrung —, zum Gottesdienst —, zum Opfer gehörig, — passend u. s. w.; heilig AK. 2, 7, 27. H. 830. स्तोम RV. 3, 60, 7. अरमति 7, 42, 3. 10, 44, 6. व्रत 66, 9. धी 101, 9. स यज्ञियो यज्ञतु यज्ञियां स्तून् 10, 11, 1. कर्मन् Opferhandlung JĀĠ. 3, 23. अन्न AV. 6, 116, 1. 122, 5. 10, 9, 3. चरु 11, 1, 16. यावापृथिव्योरेव यज्ञिये ऽग्निमार्थं TBr. 1, 1, 8, 3. 2, 4, 2. अग्नेस्तनुः 8. केतवः 9. TS. 2, 6, 7, 1. वृत्त Çat. Br. 1,